

जमीन : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा

बृहन्मुंबईतील शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करण्यासंबंधीचे सुधारीत धोरण विहित करण्याबाबत..

महसूल व वन विभाग

शासन शुध्दीपत्रक क्र.जमीन २५०५/प्र.क्र.४०५/ज-२

३२ वा मजला, सेंटर १ इमारत, जागतिक व्यापार केंद्र,

कफ परेड, मुंबई : ४०० ००५.

दिनांक : १७ जानेवारी, २०१३.

पहा :- शासन निर्णय म.व.व. विभाग, क्रमांक : जमीन २५०५/प्र.क्र.४०५/ज-२, दि.१२.१२.२०१२.

शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद ४ (अ)(१) मधील

“मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हयात शासकीय जमीन भाडेपट्ट्याने धारण केलेल्या सर्व प्रकरणात दोन्ही जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी कब्जेहक्काने भोगवटादार वर्ग-२ या सत्ताप्रकाराने धारण करण्याचा विकल्प या आदेशाच्या दिनांकापासून २ वर्षे भाडेपट्टाधारकास उपलब्ध असल्याची बाब लेखी स्वरूपात प्रत्येक भाडेपट्टाधारकास अवगत करावी.”

वरील मजकुराऐवजी खालील मजकुर वाचावा :-

“मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हयात शासकीय जमीन भाडेपट्ट्याने धारण केलेल्या ज्या भाडेपट्ट्यांची मुदत संपलेली आहे अथवा पुढील ५ ते १० वर्षात संपणार आहे, अशा प्रकरणात दोन्ही जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी कब्जेहक्काने भोगवटादार वर्ग-२ या सत्ताप्रकाराने धारण करण्याचा विकल्प या आदेशाच्या दिनांकापासून २ वर्षे म्हणजेच दि.१२.१२.२०१२ ते दि.११.१२.२०१४ या कालावधीसाठी भाडेपट्टाधारकास उपलब्ध असल्याची बाब लेखी स्वरूपात प्रत्येक भाडेपट्टाधारकास अवगत करावी.”

सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक २०१३०११७१३४४५६३७१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(एस.एस.पाटील)

शासनाचे उप सचिव

